

www.asigroup.co.in

31st January, 2026

To,
BSE Limited
Listing Department
P.J.Tower, Dalal Street,
Mumbai-400001

Script Code: 502015

Script Name: ASIIL

Dear Sir,

Sub: NEWSPAPER CUTTING OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS APPROVED IN A BOARD MEETING DATED 28.01.2026

Dear Sir/Madam,

With reference to un-audited financial results for the quarter/nine months ended 31st December, 2025 uploaded on the website of stock exchange(s) and on website of the Company and published in English and Marathi Newspaper, please find attached herewith newspaper cutting of un-audited financial results for the quarter/nine months ended 31st December, 2025.

Kindly take the same in your records.

Thanking you,

Yours faithfully
For ASI INDUSTRIES LIMITED

MANISH KAKRAI
Company Secretary & Compliance Officer



ASI INDUSTRIES LIMITED

CIN : L14101MH1945PLC256122

Regd. Office : Marathon Innova, A- Wing, 7th Floor, Off: Ganpatrao Kadam Marg,
Lower Parel, Mumbai- 400013 Tel :022-40896100, Fax: 022-40896199

Website : www.asigroup.co.in, Email: investors@asigroup.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE
QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025

(Rs in Lakhs)

Sr No	Particulars	Quarter Ended 31.12.2025 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Month Ended 31.12.2025 (Unaudited)	Nine Month Ended 31.12.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2025 (Audited)
1	Total income from operations (net)	5070.20	4924.32	10075.71	10695.90	15476.56
2	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	1737.76	1818.29	2433.88	2459.85	3722.54
3	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	1229.93	1217.51	1715.39	1655.94	2544.92
4	Total Comprehensive income for the period [Comprising profit of the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1238.00	1250.90	1704.67	1664.13	3417.89
5	Paid-up equity share capital of Re.1/- each	900.75	900.75	900.75	900.75	900.75
6	Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	-	26387.37
7	Earnings Per Share of Re. 1/- each (not annualised)					
	(a) Basic	1.37	1.35	1.90	1.84	2.83
	(b) Diluted	1.37	1.35	1.90	1.84	2.83

Notes:-

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for quarter and Nine Months ended December 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website of BSE at www.bseindia.com and on Company's website at www.asigroup.co.in.

By order of the Board

Deepak Jatia


Chairman & Managing Director

(DIN: 01068689)

Place : Mumbai

Date : 28th January, 2026



<div><div><div>CONTROL PRINT</div><div>CONTROL PRINT LIMITED</div><div>Regd. Office: C-106, Hind Saurashtra Industrial Estate, Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai 400 059.</div><div>www.controlprint.com E-mail: companysecretary@controlprint.com</div><div>Tel: +91 22 28599065/ 66938900 CIN: L22219MH1991PLC059800</div></div></div>													
EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2025													
(Rs. in lakhs except EPS)													
Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended			Nine Months Ended		Year Ended	Quarter ended			Nine Months Ended		Year Ended
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025	31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	11,215.02	10,066.32	9,509.22	32,190.39	28,017.11	39,503.96	11,902.95	11,295.91	10,351.02	34,355.16	30,562.60	43,141.95
2	Net Profit / (Loss) for the period Before Tax (Before Exceptional Items)	2,356.97	2,294.63	1,745.61	7,307.95	5,835.95	8,606.52	1,274.57	2,163.48	1,218.50	4,824.40	4,523.27	6,651.05
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (After Exceptional Items)	2,356.97	2,301.97	1,745.62	7,714.33	5,836.01	8,606.59	1,274.57	2,170.82	1,218.51	5,230.78	4,523.33	6,651.12
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (After Exceptional Items)	1,608.40	1,989.84	1,354.55	5,724.68	4,654.27	11,963.39	526.01	1,858.72	827.42	3,241.19	3,341.53	10,005.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period and Other Comprehensive Income(After Tax)]	2,054.62	1,200.31	769.84	7,543.61	4,236.86	11,342.31	(161.15)	1,128.44	242.71	4,814.10	2,924.12	9,323.38
6	Equity Share Capital	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)						41,245.69						38,603.36
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)												
	Basic* :	10.06	12.44	8.47	35.79	29.10	74.80	3.29	11.62	5.17	20.26	20.89	62.56
	Diluted* :	10.06	12.44	8.47	35.79	29.10	74.80	3.29	11.62	5.17	20.26	20.89	62.56
*Not annualised excluding yearend													
Notes													
1 The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2025 which have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on January 29, 2026 and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results are available on the website of the Company at www.controlprint.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. The Results can also be accessed by scanning the QR code provided below .													
2 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and other recognised accounting practices and policies to the extent applicable.													
3 The Board has declared an interim Dividend of Rs. 4 /- per Equity Share (40 %) on face value of Rs. 10 per share at its meeting held on January 29, 2026 . The record date for dividend is February 6, 2026 and shall be paid on or after February 13, 2026.													
<div><div></div><div><div>For and on behalf of the Board of Directors</div><div>Sd/-</div><div>Basant Kabra</div><div>Managing Director</div><div>DIN 00176807</div></div></div>													
Place : Mumbai													
Date : January 29,2026													


JM FINANCIAL CREDIT SOLUTIONS LIMITED

Corporate Identity Number : U74140MH1980PLC022644

Regd. Office : 7th Floor, Chenergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.

Tel. No.: +91 22 6630 3030 • Fax No.: +91 22 6630 3344

Website: www.jmfinancialcreditsolutions.com



STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025

(₹ in Crore)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		31.12.2025 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.03.2025 Audited
1	Total Income from Operations	213.18	229.16	824.07
2	Profit before tax for the period/year (before, Exceptional and/or Extraordinary items)	125.93	3.70	31.86
3	Profit before tax for the period/year (after, Exceptional and/or Extraordinary items)	125.51	3.70	31.86
4	Net Profit for the period/year	92.57	2.71	14.75
5	Total Comprehensive Income	92.55	2.68	21.29
6	Paid up Equity Share Capital	2.83	2.83	2.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,518.99	4,160.94	4,222.72
8	Securities Premium Account	1,715.28	1,715.28	1,715.28
9	Net worth	4,521.82	4,163.77	4,225.55
10	Outstanding Debt	4,014.43	3,992.62	3,478.78
11	Outstanding Redeemable Preference Shares	None	None	None
12	Debt Equity Ratio	0.89	0.96	0.82
13	Earnings Per Share			
	Basic EPS (in ₹) (Not annualised)	327.48	9.61	52.16
	Diluted EPS (in ₹) (Not annualised)	327.48	9.61	52.16
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

Notes:

1. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and on its recommendation, have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on January 28, 2026. The said results have been subject to limited review by the Statutory Auditors of the Company , who have issued an unmodified audit opinion thereon.

2. The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and as per the format prescribed under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and read with the Master Circular for Listing Obligations and Disclosure Requirements dated July 11, 2025.

3. The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) (collectively referred as Stock Exchanges) under Regulation 52 of the SEBI Listing Regulations. The full format of said unaudited financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com and on the website of the Company at www.jmfinancialcreditsolutions.com.

4. The other details required under Regulation 52(4) of the SEBI LODR have been submitted to the Stock Exchanges and can be accessed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For and on behalf of the Board of Directors

Sd/-

Vishal Kampani

Vice Chairman and Managing Director

(DIN: 00009079)

Place: Mumbai

Date: January 28, 2026

SHANKARA

Buildpro

LIMITED

Unaudited Consolidated financial results for the quarter and half year ended 30th September 2025

(₹ In Crores, except per share data)

Particulars	For the Quarter ended			For the half year ended		For the Year ended
	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	1,595.47	1,568.25	1,238.81	3,163.72	2,416.94	5,268.65
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	38.95	41.77	18.49	80.72	39.98	101.07
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	38.95	41.77	18.49	80.72	39.98	101.07
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29.39	32.07	14.33	61.46	30.96	78.16
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	29.56	32.06	14.29	61.62	30.99	78.26
Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	24.25	24.25	24.25	24.25	24.25	24.25
Reserves(excuding Revaluation reserve as per balance sheet of previous year)						432.75
Earnings per share (of ₹ 10/- each) - not annualised	12.12	13.23	5.91	25.35	12.77	32.23
Basic & Diluted (₹)						
Key results of Shankara Building Products Limited on a standalone basis						
Total Income	1,596.44	1,568.25	1,238.81	3,164.69	2,416.94	5,268.65
Profit before tax	38.93	41.77	18.49	80.70	39.98	101.07
Profit after tax	29.39	32.07	14.33	61.46	30.96	78.16
Total Comprehensive Income	29.56	32.06	14.29	61.62	30.99	78.26

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.shankarabuildpro.com

Place : Bengaluru
Date : 29th January, 2026

SHANKARA BUILDPRO LIMITED

CIN: L24311KA2023PLC179791


Registered Office: No. 21/1 & 35-A-1, Hosur Main Road, Electronic City, Veerasandra, Bangalore - 560100.

Website: www.shankarabuildpro.com, Email: sbl.cs@shankarabuildpro.com


SUKUMAR SRINIVAS

Managing Director

DIN : 01668064



<div><div><div>apcotex</div><div>Bonds Beyond Chemistry</div></div></div>	
<div><div>Registered Office:</div><div>C-403/404, 4th Level, Wing C, Tower 1, Seawoods Grand Central, Sector 40, Navi Mumbai – 400706, Maharashtra, India +91-22-62060800</div><div>www.apcotex.com Email: redressal@apcotex.com</div><div>CIN: L99999MH1986PLC039199</div></div>	
AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025	
<p>In Compliance with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") the Board of Directors of the Apcotex Industries Limited ("Company") at their meeting held on Thursday, 29th January, 2026 approved the Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2025 ("Results").</p> <p>The results, along with the Auditor's Report by M/s. Manubhai & Shah LLP, Chartered Accountants, Statutory Auditor of the Company are available on the website of the Company at https://apcotex.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.</p> <p>In compliance with Regulation 47 of the Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick response (QR) code:</p>	
<div><div><div><div></div><div></div></div><div>For Apcotex Industries Limited</div><div>Sd/-</div><div>Atul C. Choksey</div><div>Chairman</div><div>DIN: 00002102</div></div></div>	
<div>Place: Navi Mumbai</div> <div>Date: January 29, 2026.</div>	



MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED

Registered Office: Mahindra Towers,1st floor, "A" Wing, Dr. G.M. Bhosale Marg, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018.
CIN: L55101MH1996PLC405715,
Telephone: +91 22 6918 4722
Website: www.clubmahindra.com,
Email: investors@mahindraholidays.com

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2025

(₹ in lakhs)


Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended December 31, 2025	Nine months ended December 31, 2025	Quarter ended December 31, 2024	Quarter ended December 31, 2025	Nine months ended December 31, 2025	Quarter ended December 31, 2024
		Unaudited	Unaudited	Unaudited (Restated)	Unaudited	Unaudited	Unaudited (Restated)
1.	Total Income from Operations	41,498.42	1,20,627.11	39,141.87	78,246.86	2,27,207.45	71,039.19
2.	Net Profit for the period (before Exceptional items and Tax)	8,491.38	25,861.85	6,874.98	2,260.23	8,439.72	4,796.33
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	7,400.73	24,771.20	6,874.98	1,154.00	7,333.49	4,796.33
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	5,493.29	18,281.19	5,072.75	140.53	2,551.31	3,542.28
5.	Other Comprehensive Income / (Loss) after Tax	(19.41)	(113.79)	44.17	(107.15)	175.33	(206.11)
6.	Total Comprehensive Income for the period after Tax	5,473.88	18,167.40	5,116.92	33.38	2,726.64	3,336.17
7.	Equity Share Capital (Net of Treasury Shares)	20,166.41	20,166.41	20,163.26	20,166.41	20,166.41	20,163.26
8.	Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualized)						
	(a) Basic (in ₹)	2.72	9.07	2.52	0.11	1.39	1.73
	(b) Diluted (in ₹)	2.72	9.07	2.52	0.11	1.39	1.73

Notes:

1. On November 21, 2025, the Government of India notified the four Labour Codes - the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020, and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 (collectively "new Labour Codes") - consolidating 29 existing labour laws. In accordance with the new Labour Codes, the Company has currently estimated the incremental charge on retiral benefits to be ₹ 1,090.65 Lakhs and ₹ 1,106.23 Lakhs which has been presented under "Exceptional Items" in the standalone and consolidated financial results respectively.

The Company continues to monitor developments on the Rules to be notified by regulatory authorities, including clarifications / additional guidance from authorities and will continue to assess the accounting implications, basis such developments / guidance."

2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on BSE LTD. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on Company's website (https://www.clubmahindra.com/investors/financials). The said quarterly financial results can be accessed by scanning the QR code provided below.



FOR MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED

Sd/-

Manoj Bhat

Managing Director & CEO

DIN : 05205447

Date : January 29, 2026

Place : Mumbai

Adfactors 758/25

बाजाराचा ‘यू-टर्न’: शेवटच्या तासातील जोरदार खरेदीमुळे तेजीची हिरवळ, मेटल शेअर्स चमकले

नवी दिल्ली, दि. २९ (वृत्तसंस्था) : भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना अक्षरशः ‘पिक्चर अभी बाकी है’ याची जाणीव करून दिली. सत्राच्या सुरुवातीला मोठ्या घसरणीत अडकलेला बाजार शेवटच्या एका तासात जबरदस्त उभारी घेत फिनिक्स पक्ष्यासारखा पुन्हा उंचावला. निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी या तिन्ही प्रमुख निर्देशांकांनी त्यांच्या नीचांकी पातळीवरून १ टक्क्यांहून अधिक सुधारणा करत दिवसअखेर हिरव्या निशाणीत क्लोजिंग दिले. १५ सत्रांनंतर परतलेल्या विदेशी संस्थानगत गुंतवणूकदारांनी रोख बाजारात सुमारे ४८० कोटी रुपयांची खरेदी केल्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थानगत गुंतवणूकदारांनीही तब्बल ३,३६० कोटी रुपयांची गुंतवणूक करत बाजारातील विश्वास अधिक मजबूत केला. सत्रात मेटल क्षेत्राने विशेष लक्ष वेधले. जागतिक बाजारात तांब्याच्या किमती उच्चांकावर गेल्याने निफ्टी मेटल इंडेक्स १.९ टक्क्यांनी वाढत ऐंत्तहासिक पातळीवर पोहोचला. हिंदुस्तान कोपरने तब्बल १७ टक्क्यांची झेप घेत सर्वांचे लक्ष वेधले, तर नॅल्को, हिंदाल्को आणि हिंदुस्तान इंक या शेअर्सनीही तेजीला भक्कम साथ दिली. कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांच्या मते निफ्टी २५,२०० च्या वर

जाहिर सूचना
सर्वसामान्य जनतेला याद्वारेसूचना देण्यात येत आहे की, आमचे अंशिल रियाज अब्दुल हक अन्सारी, नया नगर, पन्ना नगर जवळ, मीरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे-४०९१०७ येथे स्थित गुलिलान अँड सोसायटी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गुलिलसन नंबर ५ को-ऑप. हाऊ सोसायटी लिमिटेड या इमारतीतील तळमत्ल्यावारीस दुकान क्र.०१ च्या संदर्भात (यापुढे सदर दुकान म्हणुन संदर्भित). सदर दुकान अब्दुल हक मोहम्मद रफिक अन्सारी यांनी श्री मुस्तफा अब्दुलकर मुन्शी यांच्याकडून १२/०६/१९९२ रोजी झालेल्या विक्री काराद्वारे खरेदी केले होते.
ज्याअर्थी, स्थायी अब्दुल हक मोहम्मद रफिक अन्सारी यांचे १२/०७/२०२२ रोजी निघन झाले, तसेच त्यांच्या पत्नी श्रीमती. शबीता बेगम यांचे १५/०८/२०१५ रोजी निघन झाले, त्यांच्या मागे १) रियाज अब्दुल हक अन्सारी (मुलगा), २) मेहनाज अब्दुल्लहक अन्सारी (मुलगी) ३) अन्सारी सहाना अवेस (मुलगी) ४) अमिना अन्सारी (मुलगी) हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत.
ज्याअर्थी वारस १) मेहनाज अब्दुल्लहक अन्सारी २) अन्सारी सहाना अवेस ३) अमिना अन्सारी यांनी सदर दुकानातील त्यांचे हक्क , अधिकार आणि हितसंबंध रियाज अब्दुल्ल हक अन्सारी यांच्या नावे सोडण्याचा आणि त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्या अशिलाने या प्रकाशनाद्वारे जनतेला हे स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे की, जर कोणत्याही व्यक्तीचे वासा, वाटा, विक्री, खेदी, महाणखत, भाडेपट्टा, धारणाधिकार, पवना, भेटवस्तू, जमी किंवा कोणत्याही प्रकारे किंवा अन्यथा कोणतेही दावे किंवा अधिकार, मालकी हक्क, हितसंबंध असतील तर त्यांनी या सूचनांचे प्रकाशन झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पायावर आमच्या कार्यालयात त्यांचे संबंधित दावे दाखल करावेत, अन्यथा अशा व्यक्तीचे दावे, जर असतील तर, माफ केले जातील आणि/किंवा सोडून दिले जातील आणि आमच्या कलायंतर बंधनकारा राहणार नाहीत.
(राजेंद्र सिंह राजपुरोहित) अँडव्होकेट हायकोर्ट, मुंबई
दुकान क्रमांक ९, अस्मिता ऑफिएस सीएचएस लिमिटेड
अस्मिता क्लब जवळ, मीरा रोड (पूर्व), ठाणे: ४०९१०७.

टिकला तर ही तेजी २५,५०० ते २५,५७५ पर्यंत जाऊ शकते. मात्र २५,१५० च्या स्तर तुटल्यास बाजार पुन्हा २४,९०० पर्यंत घसरण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. गुंतवणूकदारांनी २५,३०० ते २५,२५० दरम्यान खरेदी करावी आणि २५,१५० च्या कडक स्टॉप लॉस ठेवावा, असेही ते म्हणाले. जिओजित इन्व्हेस्टमेंटचे व्ही. के. विजयकुमार यांच्या मते बाजार अजूनही धक्के देऊ शकतो. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सरकारात्मक बातमी आली, तर आर्थिक वर्ष २०२७ मध्ये कंपन्यांच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते आणि बाजारात जोरदार रॅली येऊ शकते. जरी बाजाराने चांगली रिकव्हरी दाखवली असली तरी इंडिया VIX अजूनही १२ च्या वर असल्यामुळे नजीकच्या काळात मोठे चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या निफ्टी २५,५०० च्या वर स्थिरावत नाही तोपर्यंत ही वाढ केवळ 'पुलबॅक रॅली' म्हणूनच पाहावी लागेल.

सार्वजनिक सूचना
याद्वारे सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की, माझे कलायट श्री. कांतिलाल के. देडिया, राहणारा फ्लॅट नं. ५१२, इमारत नं. ७, भारत दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०००६६, हे खाली नमूद केलेल्या मालमत्तेचे कायदेशीर मालक असून त्या मालमत्तेवर त्यांचा पूर्ण हक्क आहे.
सदर फ्लॅटच्या खरेदीसंबंधीची दस्तऐवजांची साखळी (Chain of Documents) माझ्या कलायंटकडून ०५.१२.२०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानातून बोरिवली रेल्वे स्थानकाकडे जात असताना हरवली / गहाळ झाली आहे. यासंदर्भात माझ्या कलायंटने दि. २८.०१.२०२६ रोजी ऑनलाईन पोलीस तक्रार (हरविल्याची नोंद) दाखल केलेली असून तिचा Lost Report No. १३७९४-२०२६ असा आहे.
हरवलेल्या दस्तऐवजापेथे पुढील दस्तऐवजांच्या समावेश आहे: <p>दि. १ डिसेंबर १९८० रोजी करण्यात आलेला विक्री करार, जो सौ. रेखा रमेश बाणाकर उर्फ आर.आर. बाणाकर (विक्रेता - प्रथम पक्ष) आणि श्री. नारायें एम. अल्ला (खरेदीदार - द्वितीय पक्ष) यांच्यात झाला होता.</p> <p>जर कोणत्याही व्यक्तीचा / व्यक्तींचा सदर खाली नमूद केलेल्या मालमत्तेवर कोणताही हक्क, दावा, अधिकार, स्वायत्त किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी या सार्वजनिक सूचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत, संबंधित मूळ कागदपत्रांसह लेखी स्वरूपात खाली सही करणाऱ्याशी संपर्क साधावा.</p> <p>अन्यथा, अशी कोणतीही मागणी / दावा असल्यास तो त्याग करण्यात आलेला (Waived off) मानला जाईल आणि माझे कलायंट सदर मालमत्तेबाबत आवश्यक तो कायदेशीर कार्यवाही / व्यवहार करण्यास मोकळे असतील.</p> <p>वरीलप्रमाणे संदर्भित मालमत्तेचे वर्णन</p> <p>फ्लॅट नं. ५१२, इमारत नं. ७, भारत दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई - 4000६६</p>
सही/- <p>अँडव्होकेट संतोष एच. चांदगुडे (B.Sc, LL.M)</p> <p>पत्ता: 1/D-201, वरदविनायक सीएचएस, श्री सदागुरु नगर,संत गंगा कुंभार मार्ग, देवीवाडा, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६</p> <p>ठिकाण: मुंबई दिनांक: ३०/०१/२०२६</p>

easy <small>Easy Home Finance</small>	इझी होम फायनान्स लिमिटेड
जिवे, कार्यालय: ३०२, सिंघा मजला, सॅबीस चेंबर, दानराव रोड आणि व्ही. पी. रोड (एटव्हा.), सांताक्रुझ वेस्ट, मुंबई - ४०००५४ सीआयन: ५७४९९९एएमए२०१७पीएल२१७८९९ वेबसाईट: www.easylife.com I EMail:contact@easylifehomefinance.in टोल फ्री: १८०० २२ ३०९१ /दूरध्वनी: +९१ २२ ३५५० ३४२४ /दूरध्वनी: +९१ २२ ३५२१ ०८७८	
परिशिष्ट खत नियम ८ (१) ताबा सूचना (स्थायर मालमत्तेसाठी)	
ज्याअर्थी, सिक्युरिटायझेशन अँड फिक्स्चरस् अँड फिनायन्स अँड ऍसेट अँड एफोर्मिड ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रेट अँड, २००२ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंस्ट्रेट (एफोर्मिसेड) रुल्स, २००२ च्या नियम ३ सह वाचलेले कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वार करून, इझी होम फायनान्स लिमिटेडचे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरी करणारा व्यक्तीने १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेली मागणी सूचनेमध्ये श्री. प्रदीप हरिश्चंद्र सिंग, सी. शंभू हरिश्चंद्र सिंग आणि श्री. रवींद्र हरिवंश सिंग (कर्जदार/सह-कर्जदार/गहाणकार) यांना सूचनेमध्ये समुद्र केलेली रक्कम रु.१३,०५,६७१/- (रुपये तेरा लाख नऊ हजार सहस्रे एकहत्तर रुपये फक्त) आणि कलम १३(२) पासून देवकाच्या तारखेपासून आणि/किंवा संपूर्ण वसुलीपर्यंतच्या अतिरिक्त धक्तीत शुल्कासह परतफेड करण्याचे आवाहन केले आहे.	
कर्जदार/सह-कर्जदार/गहाणखतदार यांनी रक्कम परत करण्यात अशक्यी ठरल्याने, कर्जदार/सह-कर्जदार/गहाणखतदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की अधोस्वाक्षरीकृताने सिक्युरिटी इंस्ट्रेट (एफोर्मिसेड) नियम, २००२ च्या नियम ६ आणि ८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे.	
विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणखतदार आणि सर्वसाधारण जनतेला याद्वारे मालमत्तीस व्यवहार करू नये अशी ताकीद देण्यात येते आणि मालमत्तीची कोणताही व्यवहार केल्यास इझी होम फायनान्स लिमिटेड च्या रु. १३,०५,६७१/- (रुपये तेरा लाख नऊ हजार सहस्रे एकहत्तर रुपये फक्त) रकमेसह पुढील व्यक्तीत, व्याज इत्यादी १३(२) पासून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आता देय आणि/किंवा पूर्ण वसुली होईपर्यंत, कर्तीता अधीन राहिल.	
उपलब्ध वेळेच्या संदर्भात कर्जादाराचे लक्ष वेधण्यासाठी सुक्षित मालमत्ता परत मिळिवण्यासाठी सफरती कायदा, २००२ च्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीकडे आकर्षित केले आहे.	
मालमत्तेचे वेळापत्रक	
खालील मालमत्तेचा सर्व भाग आणि विभाग, मालमत्तेचा पत्ता आहे : फ्लॅट १०१, पहिला मजला, श्री समर्थ अपार्टमेंट, सव्हे क्रमांक ११, हिस्सा क्रमांक २, गाय-गोवर्धनी, डोंबिवली पूर्व, तालु-कल्याण, जिह्वा-ठाणे-४११००३.	
सीमांचे वर्णन : विक्री कारानुसार : - पूर्व : परिघवेकडे उल्लेख नाही, उत्तरकडे उल्लेख नाही : दक्षिणेकडे उल्लेख नाही : थळदुसारा - - पूर्व : येन + इमारत परिघवेकडे मार्ग / वाळ उत्तर : जिना/इमारत दक्षिणेकडे रस्ता बांधलेली इमारत आणि फिक्स्चरसह, सर्व अधिकारांसह.	
तारीख : २८ जानेवारी २०२६ ठिकाण : महाराष्ट्र.	सही/- प्राधिकृत अधिकारी इझी होम फायनान्स लिमिटेड

अर्बन कंपनी आणि एचडीएफसी पेन्शन यांच्यात महत्त्वपूर्ण करार

अर्बन कंपनीच्या सेवा भागीदारांना वृद्धापकाळात देणार आर्थिक सुरक्षा

मुंबई, दि. २९

(प्रतिनिधी) : भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट एनपीएस आणि खाजगी क्षेत्रातील आघाडीची पेन्शन फंड संस्था 'एचडीएफसी पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेड'ने, अर्बन कंपनी लिमिटेडसोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. या भागीदारीद्वारे अर्बन कंपनीच्या ५०,००० पेक्षा जास्त सेवा भागीदारांसाठी 'नॅशनल पेन्शन सिस्टम प्लॅटफॉर्म वर्कसॅ मॉडेल' सादर करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे अर्बन कंपनीच्या सेवा व्यावसायिकांना 'पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी' द्वारे संचालित राष्ट्रीय पेन्शन योजनेत स्वेच्छेने सहभागी होता येईल. या भागीदारीमुळे सेवा भागीदारांना सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी एक सोपी आणि सुटसुटीत सुविधा उपलब्ध होणार आहे.

गिग वर्कस (कंन्ट्राटी

कामगार) आणि प्लॅटफॉर्म वर्कसचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करणारे एचडीएफसी पेन्शन हे पहिले 'एनपीएस' ठरले आहे. या सहकार्यामुळे सेवा भागीदारांना त्यांच्या सोयीनुसार सेवानिवृत्तीचे नियोजन करता येईल. अर्बन कंपनी आणि एचडीएफसी पेन्शन या दोन्ही संस्था समाजातील विविध स्तरांतील भारतीयांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीकोनातून एकत्र आल्या आहेत.

भारतातील प्लॅटफॉर्म वर्कसची संख्या २०३० पर्यंत २.३५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. एचडीएफसी पेन्शनाने आतापर्यंत विविध भागीदारींच्या माध्यमातून जवळपास एक लाख गिग वर्कर्सना या योजनेशी जोडले आहे.

वनक्लिक लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड
 <p><i>नॉॅणॅण्णुकृत कार्यालय:</i> कार्यालय क्र ८२२, ८२१, ८ या मजला, अजमेय सिकोवा, एलबीएस रोड, घाटकोपर पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००८६ सीआयन: यूड ३०४०एमएय २०२२पीएलसी३५२७३ ईमेल: compliance@clclick.co.in दूरध्वनी: +९१ २२ २५००१७९७ - वेबसाइट: www.lclick.co.in</p>
असाधारण सर्वसामान्य सभेची सूचना
सूचना देण्यात येते की, वनक्लिक लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड (“कंपनी”) च्या सदस्यांची दुसरी असादारण सर्वसामान्य सभा (“ईजीएम”) शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:१५ वाजता भाप्रवे नुसार बैठकीला सदस्यांच्या वैयक्तिक उपस्थितीशिवाय, ईजीएम (“ईजीएमची सूचना”) मध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (“व्हीसी”) / इतर ऑडिओ-व्हिड्युअल साधन (“ओएव्हीएम”) द्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदीनुसार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (“एमसीए परिपत्रके”) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (“सेबी परिपत्रके”) यांनी जारी केलेल्या विविध परिपत्रकां सहवाचित आयोजित केली जाईल.
कंपनीने २९ जानेवारी २०२६ रोजी ईजीएम बोलावण्याची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठवली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे आणि/किंवा डिपॉझिटरीजकडे वरील एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके नुसार नोंदणीकृत आहेत. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके द्वारे भौतिक प्रती पाठविण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. ईजीएम बोलावण्याची सूचना कंपनीच्या www.lclick.co.in वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईच्या www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे.
ईजीएम दरम्यान रिमोट ई-मतदान आणि मतदान. <p>कंपनी तिच्या सर्व सदस्यांना ईजीएम च्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (“रिमोट ई-व्होटिंग”) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ईजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्याची सुविधा (“ई-व्होटिंग”) प्रदान करत आहे. ईजीएम च्या सूचनेत रिमोट ई-व्होटिंग/ ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया प्रदान केली आहे. कायद्याच्या कलम १०८ आणि सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतुदी आणि सेबी एलओडीआर, नियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार, सदस्यांना सीडीएसएल द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-व्होटिंग) वापरून ईजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्यानुसार ठरावावर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते. कंपनीने शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ ही तारीख भागधारकांची नोंद लिखित करण्यासाठी निश्चित केली आहे, ज्यांना ईजीएम च्या सूचनेनुसार व्यवहार करावाय़ाच्या व्यवसायांच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार असेल आणि ईजीएम ला उपस्थित राहण्यासाठी पात्र असतील. सदस्यांचे मतदानाचे अधिकार शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी कंपनीच्या पेड-अप ईफिटि शेरअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील (“कट-ऑफ डेट-”).</p> <p>रिमोट ई-व्होटिंग कालावधी मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल आणि गुस्वारा, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता संपेल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल अक्षम केले जाईल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. ये सदस्य ईजीएमम ध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केलेले नाहीत, ते ईजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी ईजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहू शकतात/सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.</p> <p>कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स मिळिवणारी आणि कंपनीची सदस्य बनलेली आणि कट-ऑफ तारखेला ओएसई असें धारण करणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लागिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर तो/ती आधीच सीडीएसएलमध्ये रिमोट ई-व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर तो/ती मतदान करण्यासाठी त्याचा/तिचा विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, सदस्य www.evotingindia.com वर उपलब्ध असलेल्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न (“एफएक््यू”) आणि ई-मतदान मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात, मदत विभागाखाली किंवा १८०० २१ ०९१११ वर संपर्क साधा. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, कृपया २५वा मजला, ए विंग, मॅथॉन प्युचरॅक्स, मफतलाल मिस्रस कंपाऊंड, एएमए जोशी मार्ग, लोअर पेठ (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ येथील व्यवस्थापक श्री श्रेष्ठ डळवी यांच्याशी संपर्क साधा. ईमेल : helpdesk.evotingindia.com किंवा वरील क्रमांकावर किंवा खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधा.</p>
वनक्लिक लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड साठी
सही
महेश लीलाधर भानुशाली
व्यवस्थापकीय संचालक
तारीख: २९ जानेवारी २०२६
ठिकाण: मुंबई.

एचएएल आणि रशिया यांच्यात मेक इन इंडिया करारावर स्वाक्षरी

हैदराबाद, दि. २९ (वृत्तसंस्था)

: भारताच्या एरोस्पेस कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एएएएल) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (युएसी) यांनी नागरी विमानन क्षेत्रात ऐतिहासिक भागीदारी केली आहे. एचएएल आणि युएसी यांनी हैदराबादमध्ये आयोजित ‘विंस इंडिया’ प्रदर्शनादरम्यान रशियाच्या प्रसिद्ध सुपरजेट-१०० (SJ-१००) विमानाचे भारतात उत्पादन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.

हा करार ‘विंस इंडिया’ आंतरराष्ट्रीय विमानन प्रदर्शनाच्या दरम्यान करण्यात आला. या कराराचा मुख्य उद्देश ‘मेक इन इंडिया’

पुढाकाराला बळकटी देणे आणि क्षेत्रीय कनेक्टिव्हिटीसाठी परदेशी आयातवर भारताची अवलंबित्व कमी करणे आहे.

एचएएल चे सीएमडी डीके सुनील यांनी बुधवारी हैदराबादमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, कंपनीचे लक्ष्य पुढील तीन वर्षात आपल्या विद्यमान सुविधांमध्ये सेमी नॉक -ड्राउन SJ-१०० विमानांचे उत्पादन सुरू करणे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पुढील क-दीड वर्षात सुमारे १० विमाने प्राप्त होऊ शकतात. सुनील यांनी असेही सांगितले की, भारतासारख्या देशासाठी २०० पेक्षा जास्त विमाने विकण्याचा चांगला बाजार दिसत आहे. त्यांचा उद्देश

उत्पादनाची प्रतीक्षा करणे नाही, तर विमाने शक्य तितक्या लवकर तैनात करणे आहे. एचएएल सुमारे १० ते २० विमाने लीजवर घेऊ इच्छिते, जी रशियातून थेट उड्डाणासाठी सज्ज परिस्थितीत खरेदी केली जाऊ शकतात.

सुपरजेट-१०० (SJ१००) एक कार्यक्षम आणि उच्च-तंत्रज्ञानाने सुसज्ज व्यावसायिक विमान आहे. हे विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले गेले आहे. या विमानामध्ये सामान्यत: ८७ ते १०८ आसनांची क्षमता असते. हे विमान सध्या नऊ रशियन एअरलाइन्स आणि अनेक रशियन तसेच विदेशी सरकारी ऑपरेटरांद्वारे चालवले जाते.

एसएसआय इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एन२१०१एएएए ११३पीएलसी२५६१२२

नॉणॅण्णुकृत कार्यालय : मॅथॉन इन्वोवा, ए- विंग, ७ वा मजला, बॅंद, गणपतराव कदम मार्ग, लोअर पल्ल, मुंबई- ४०००१३ दूरध्वनी: ०२२-४०८७६१००,

फॅक्स: ०२२-४०८९११९ ईमेल : www.asigroup.co.in 1 वेबसाइट : investors@asiigroup.co.in

३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी लेखापरीक्षण न केलेल्या स्वतंत्र आर्थिक निकालांचा उतारा

(रु. लाखांमध्ये)

अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेले नऊ महिने	संपलेले वर्ष
		३१.१२.२०२५	३०.०९.२०२५	३१.१२.२०२४	३१.१२.२०२५	३१.०३.२०२५
		अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट
१	एकूण कामकाजातून मिळणारे उत्पन्न (निव्वळ)	५०७०.२०	४९२४.३२	१००७५.७९	१०६९५.९०	१५४७६.५६
२	करपूर कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादव्यक्त बाबींनंतर)	१७३७.२५	१८१८.२९	२४३३.८८	२४५९.८५	३७२२.४४
३	करानंतरच्या सामान्य कामांमधून मिळणारे निव्वळ नफा/(तोटा)	१२२९.९३	१२१७.५१	१७१५.३९	१६५५.९४	२५४९.९२
४	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न किंवाकावधीचा नफा (कार्पनंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न (कार्पनंतर) यांचा समावेश आहे	१२३८.००	१२५०.९०	१७०४.६७	१६६४.१३	३४१७.८९
५	प्रत्येकी रु.१/- चे पेड-अप इक्विटी शेरअर भांडवल	९००.७५	९००.७५	९००.७५	९००.७५	९००.७५
६	ऑडिट केलेल्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर् न्यायन राखीव रक्कम वाढता)	-	-	-	-	२६३७.३७
७	प्रति रु. १ च्या शेअर कमाई (वार्षिक नाही)					
	(ए) मूलभूत	१.३७	१.३५	१.९०	१.८४	२.८३
	(बी) सी	१.३७	१.३५	१.९०	१.८४	२.८३

टोपऱ्हा-

बरील माहिती सॅबी (लिस्टिंग ऑबिगेशंस अँड डिसक्लोस रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या अनऑडिटेड फायनान्शियल निकालांच्या तपशीलवार व्यख्याचा उतारा आहे. तिमाही अनऑडिटेड फायनान्शियल निकालांचे संपूर्ण व्यक्त बांधण्याच्या स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाइट www.asigroup.co.in वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानुसार

दीपक जटिया

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

(सीआयएन: ०१०६८८९)

स्थान: मुंबई

तारीख: २८ जानेवारी २०२६


टीप:-

वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या अनऑडिटड फायनान्शियल निकालांच्या तपशीलवार स्वच्छाचा उतारा आहे. तिमाही अनऑडिटड फायनान्शियल निकालांचे संपूर्ण स्वच्छ बीएसईच्या स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाइट www.asigroup.co.in वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानुसार लीयक जटित्या अय्यश आणि व्यवस्थापकीय संचालक (बीआयएन: ०१०६८८२१)

स्थान: मुंबई

तारीख: २८ जानेवारी २०२६

<div> NAMDEV FINVEST PRIVATE LIMITED</div>	NAMDEV FINVEST PVT. LTD.
office at Namdev House, Plot No. 21, Neer Sagar A, Bhankrota, Jaipur, Rajasthan	
Ref. No. NFPL-158744/158746/158749	DATE: 22-11-2025